



**ACI Infocom Ltd.**

CIN - L72200MH1982PLC17546

Registered Office :

Shop No.121, 1<sup>st</sup> Floor,V Mall,  
W.E, Highway, Nr. Sai Dham,  
Thakur Complex Kandivali (E)  
Mumbai 400101 Tel: 022-40166323  
Email: [compliance@acirealty.co.in](mailto:compliance@acirealty.co.in)  
Website: [www.acirealty.co.in](http://www.acirealty.co.in)

Date: 09<sup>th</sup> February, 2021

To,  
The Deputy Manager  
Corporate Relations Department,  
BSE Limited  
P.J.Towers, Dalal Street,  
Mumbai 400001

Dear Sir,

Ref No: - Company Code No. -517356

Sub: Disclosure of publication of Un-audited financial results for the third quarter and nine month ended 31<sup>th</sup> December, 2020.

Dear Sir,

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has published the Unaudited financial results for the third quarter and nine month ended 31<sup>th</sup> December, 2020, which have been considered, approved and taken on record by the Board of Director at their meeting held on 08<sup>th</sup> February, 2021 in (financial Express) English Newspaper and (The Global Times) Marathi Newspaper dated 09<sup>th</sup> February, 2021.

Further, in pursuant of Regulation 30(4) read with schedule III(A) (12), please find the below enclosed the copy of Newspaper articles as published in above mentioned newspaper.

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully,  
For ACI INFOCOM LIMITED

Kushal Chand Jain

(KUSHAL CHAND JAIN)  
Director  
DIN: 03545081



Encl: as above

# जागतिक बाजारात भारतीय रुईला दुय्यम स्थान

१२ ते १६ टक्के मिळतो कमी दर

नागपूर : भारतीय कापूस व रुई उच्च दर्जाची असली तरी जागतिक बाजारात भारतीय रुईला दुय्यम स्थान आहे. या रुईच्या गाठींना दरवर्षी जागतिक बाजारात इतर देशांच्या तुलनेत १२ ते १६ टक्के कमी दर मिळतो. याला भारतातील कापूस जिनिंग व प्रेसिंग प्रक्रियेतील स्वच्छतेचा (कॅटमिनेशन) अभाव कारणीभूत आहे, अशी माहिती रुई निर्यातदारांनी व जिनिंग-प्रेसिंग मालकांनी दिली.



मशीनद्वारे स्वच्छ करून त्याच्या गाठी तयार केल्यास रुईची गुणवत्ता कायम राखली जाते. वेगवेगळ्या लंबीच्या धाग्याच्या (स्टेपल लॅथ) गाठी (रुई) तयार होतात. त्या रुईला चांगला भाव मिळतो. मात्र, बहुतांश व्यापारी व जिनिंग-प्रेसिंग मालक सरसकट कापसाचे जिनिंग व प्रेसिंग करीत असल्याने रुईची व त्यापासून तयार होणाऱ्या कापडाची गुणवत्ता खालावते, अशी माहिती प्रकाश व्हाइट गोल्ड जिनिंग प्रेसिंगचे मालक ओम डालिया यांनी दिली.

भारतीय रुई चांगल्या दर्जाची असूनही कॅटमिनेशन प्रोहळ नसल्याने त्याला जागतिक बाजारात कमी दर मिळतो. उलट, इतर देशांमधील साधारण दर्जाची रुई 'कॅटमिनेशन फ्री' असल्याने त्याला चांगला भाव मिळतो. देशांतर्गत बाजारात प्रत्येक दर्जाच्या रुईला खरेदीदार असल्याने तसेच नफा कमावण्याच्या नादात व्यापारी व जिनिंग-प्रेसिंग मालक रुईच्या गुणवत्तेला महत्त्व देत नाही. या बाबीमुळे जागतिक बाजारात भारतीय रुई बदनाम झाली असल्याचे रत्नाकर टेक्सटाइल इंडस्ट्रीजचे मालक सुभाष आकोळे यांनी सांगितले. या प्रकारामुळे बांगलादेश, व्हीएनएम व छोट्या देशात भारतीय रुई मागणी आहे, अशी माहिती प्रकाश डालिया यांनी दिली.

भारतीय रुई चांगल्या दर्जाची असूनही कॅटमिनेशन प्रोहळ नसल्याने त्याला जागतिक बाजारात कमी दर मिळतो. उलट, इतर देशांमधील साधारण दर्जाची रुई 'कॅटमिनेशन फ्री' असल्याने त्याला चांगला भाव मिळतो. देशांतर्गत बाजारात प्रत्येक दर्जाच्या रुईला खरेदीदार असल्याने तसेच नफा कमावण्याच्या नादात व्यापारी व जिनिंग-प्रेसिंग मालक रुईच्या गुणवत्तेला महत्त्व देत नाही. या बाबीमुळे जागतिक बाजारात भारतीय रुई बदनाम झाली असल्याचे रत्नाकर टेक्सटाइल इंडस्ट्रीजचे मालक सुभाष आकोळे यांनी सांगितले. या प्रकारामुळे बांगलादेश, व्हीएनएम व छोट्या देशात भारतीय रुई मागणी आहे, अशी माहिती प्रकाश डालिया यांनी दिली.

## राज्यात नाशिक सर्वाधिक थंड; पारा ९.२ अंशावर घसरला

नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका मागील दोन दिवसांपासून अचानकपणे वाढला असून नाशिककर गारठले आहे. सोमवारी (दि.८) शहराचे किमान तापमान थेट ९.२ अंशावर घसरले तर निकाडमध्ये पारा ६ अंशापर्यंत खली आला. या दोन्ही नोंदी या हंगामातील नीचांकी ठरल्या. रविवारी १० अंशांपर्यंत तापमान घसरले होते. यामुळे नागरिकांना हुडहुडी जाणवत होती; मात्र सोमवारी पारा अधिकच घसरल्याने दिवसभर नागरिकांना गारवा जाणवला.



शहरात मागील काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. प्रजासत्ताक दिनापासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून पारा चढ-उतार होत आहे. फेब्रुवारी उजाडल्यापासून किमान तापमान ११ ते १३ अंशांच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र या दोन दिवसांत किमान तापमानासह कमाल तापमानासुद्धा वेगाने घसरण झाल्याने नाशिककर चंगलेच गारठले.

शनिवारी संध्याकाळपासून नागरिकांना थंडीचा कडाका अनुभवयास येत आहे. रविवारी पहाटेही थंडीचा कडाका होत; मात्र सोमवारी यामध्ये अधिकच वाढ झाल्याचे जाणवले. सुर्वेदयानंतरही वातावरणात गारठा कायम राहिला.

## पिंपरीतील बेपत्ता उद्योजकाच्या हत्येने खळबळ

महाडच्या सावित्री नदीत आढळला मृतदेह

पिंपरी चिंचवड : पिंपरीत बेपत्ता उद्योजक आनंद उनवणे यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एफएफआय चोटफंट कंपनीचे मालक ४५ वर्षीय आनंद उनवणे ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. शनिवारी महाड येथील सावित्री नदीत आनंद उनवणे यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

“आनंद उनवणे यांची हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला असून शेजारील राज्यांसोबत मृतदेहाचे फोटे शेअर केले आहेत.” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस आणि आनंद उनवणे यांचे नातेवाईक रविवारी घटनास्थळी दाखल झाले होते.

**शुध्दीपत्रक**  
मे, उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई (परसेवा) यांचे कार्यालय, वडाळा दिव्यनिसिपल को-ऑप बँक लि., मुंबई च्या ३ जाहिरती दिनांक ०३/०२/२०२१ रोजी प्रसिध्द झालेल्या वृत्तपत्रामधील जाहीर नोटीस मध्ये पुढील सुनावणी दिनांक १२/०२/२०२१ असे नजरचुकीने प्रसिध्द झाले आहे. वरी ती दिनांक २२/०२/२०२१ अशी वाच्यतात यावी.

## टॅक्स द्यायला तयार रहा !

मनपाचे पथक मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी येत आहे

औरंगाबाद : मोबाइल टॉवरचा कर, पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या वसुलीसाठी सोमवारपासून महापालिका स्वतंत्र मोहीम राबविणार आहे. रविवारी शहरातील काही इमारतींची झडती महापालिकेकडून घेण्यात आली. पाणीपट्टी- मालमत्ता कर वसूल करण्यात आला. ही मोहीम अधिक वेगाने सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे कर निर्धारण अधिकारी अर्जुन थेटे यांनी सांगितले.

## नव्या कृषी कायद्यामुळे रेशनचे धान्य बंद होण्याची भिती



नागपूर : केंद्रीय कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या कायद्यामुळे रेशनचे धान्यही संकटात येण्याची भिती

वर्तविली जात आहे. केंद्र सरकारने तीन नवीनकृषी कायदे केले आहे. यानुसार खासगी कंपनी शेतकऱ्यांसोबत करार करतील. पिकांच्या लागवडीपासून खरेदीचे अधिकार संबंधित खासगी व्यापाऱ्याला असतील. साठवणुकीवर मर्यादा नसल्याने त्यांच्याकडून मनमोकळेपणाने धान्याची साठवणूक होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विदर्भ रास्त भाव दुकानदार केरोसीन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा क्याद्यातील बीपीएल, अंत्योदय प्राधान्य गटातील कार्डधारकांना स्वस्त दरात धान्य वाटप केले जाते. सरकारच्या नवीन कायद्यामुळे अन्नसुरक्षा क्याद्याचे अस्तित्व धोक्यात येईल. हे धान्य एफसीआयच्या माध्यमातून मिळते.

सर्व धान्य खासगी व्यापाऱ्यांकडून खरेदी झाल्यास एफसीआयला धान्य मिळणार नाही. परिणामी रेशन दुकानात गहू, तांदूळ व इतर धान्य येणार नाही. त्यामुळे कार्यांतराने रेशनचे धान्यच बंद होईल. अशा परिस्थितीत गरीबांचे जगणे कठीण होईल. त्यामुळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांसोबतच गरीबांच्याही विरोधात असल्याचे संजय पाटील यांनी म्हटले आहे.

**सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग, मुंबई**  
धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३, डॉ. अनी बेहंद रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

**चौकशीची जाहीर नोटीस**  
अर्ज क्रमांक सधआ-10/11/2021  
सार्वजनिक न्यासाचे नांव - KAPILVASTU CHARITABLE TRUST बाबत.  
MR. VIJAY BHAGURAM JADHAV - अर्जदार सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, २० वृहन्मुंबई विभाग मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९९ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत:-  
१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?  
२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?  
(अ) जंगम मिळकत : (वर्णन) रु. १०००/- (अक्षरी :- एक हजार फक्त)  
(ब) स्थावर मिळकत : (वर्णन) काही नाही  
सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी न्यास प्रसिध्द झाल्या तराखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठविणे. नंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.  
ही नोटीस माझे सहनिर्णय व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०४/०२/२०२१ रोजी दिली.

**सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग, मुंबई**  
धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३, डॉ. अनी बेहंद रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

**चौकशीची जाहीर नोटीस**  
अर्ज क्र. - AC/CA/72/2021  
सार्वजनिक न्यासाचे नांव - Association of Doctors बाबत  
Dr. Divyesh Amritlal Viseria - अर्जदार सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, वृहन्मुंबई विभाग मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९९ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत:-  
१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?  
२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?  
(अ) जंगम मिळकत : (वर्णन) रु. १०००/- (एक हजार रुपये फक्त)  
(ब) स्थावर मिळकत : (वर्णन) निरंक  
सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तराखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावे. नंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.  
ही नोटीस माझे सहनिर्णय व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०२/०२/२०२१ रोजी दिली.

### मे. उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा), मुंबई यांचे कार्यालय

दिव्यनिसिपल को-ऑप बँक लि., मुंबई

### जाहीर नोटीस

भारतीय क्रीडा मंदिर, ४ था मजला, सहकार नगर जवळ, नायगाव रोड नं. २६, मुंबई-४०० ०३१.

दिव्यनिसिपल को-ऑप बँक लि. ... अर्जदार शेड्यूल्ड बँक स्ट्रेट्ज अकाउंट डिपार्टमेंट जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश्वर, मुंबई ४०० ००२.

अनुक्रमांक १ ते ५ ... जाब देणार खालील दर्शविलेल्या विषयासंदर्भात जाब देणाऱ्यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणेसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २६.०२.२०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण लक्षापूर्वक नोंद घ्यावी.

### मे. उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा), मुंबई यांचे कार्यालय

दिव्यनिसिपल को-ऑप बँक लि., मुंबई

### जाहीर नोटीस

भारतीय क्रीडा मंदिर, ४ था मजला, सहकार नगर जवळ, नायगाव रोड नं. २६, मुंबई-४०० ०३१.

दिव्यनिसिपल को-ऑप बँक लि. ... अर्जदार शेड्यूल्ड बँक स्ट्रेट्ज अकाउंट डिपार्टमेंट जीबीसीबी हाऊस, ८९, भुलेश्वर, मुंबई ४०० ००२.

अनुक्रमांक १ ते ४ ... जाब देणार खालील दर्शविलेल्या विषयासंदर्भात जाब देणाऱ्यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणेसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २६.०२.२०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण लक्षापूर्वक नोंद घ्यावी.

ACI INFOCOM LIMITED				
CIN-L72200MH1982PLC175476				
121, V. Mall, Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101				
Email: compliance@aciirealty.co.in				
Extract of Unaudited Financial Results for the 3rd quarter ended December 31, 2020 (Rs. in Lacs)				
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Nine months ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter ended 31.12.2019 (Unaudited)
1	Total Income from Operations	11.77	37.81	12.57
2	Net Profit / (Loss) for the period before Tax	2.29	(0.14)	7.93
3	Net Profit / (Loss) for the period after Tax	2.29	(0.14)	7.93
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2.29	(0.14)	7.93
5	Equity Share Capital	1,104.91	1,104.91	1,104.91
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	544.32	544.32	546.87
7	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations)			
8	2. Diluted:	0.01	0.01	0.00

For ACI INFOCOM LIMITED 8/- KUSHAL CHAND JAIN Director DIN: 03545081

**सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग, मुंबई**  
धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३, डॉ. अनी बेहंद रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

**चौकशीची जाहीर नोटीस**  
अर्ज क्रमांक सधआ-10/13/2021  
सार्वजनिक न्यासाचे नांव - PASUMUNG U. MUTHURAMALINGAM THEVAR TRUST बाबत.  
MR. YELANGO NAGALINGAM THEVAR - अर्जदार सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, २० वृहन्मुंबई विभाग मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९९ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत:-  
१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?  
२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?  
(अ) जंगम मिळकत : (वर्णन) रु. १०००/- (अक्षरी :- एक हजार फक्त)  
(ब) स्थावर मिळकत : (वर्णन) काही नाही  
सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी न्यास प्रसिध्द झाल्या तराखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठविणे. नंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच वरील मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.  
ही नोटीस माझे सहनिर्णय व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०४/०२/२०२१ रोजी दिली.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	जाब देणार क्र.	अर्ज दाखल दिनांक	दाबा क्रमांक	दाबा रक्कम रुपये	पुढील सुनावणी तारीख
	Mr. Maheboob D. Dudekula	१				
	Mr. Dastagiri L. Dudekula	२				
१	Mr. Mainuddin M. Hasan	३	११.१२.२०	२०९६/२०२०	१,४०,७४४/-	२६.०२.२१
	Mr. Khajabi D. Dudekula	४				
	Mr. Govind R. Chourasiya	५				
	Mr. Prerak P. Shah					
२	Mr. Celeste D'costa	२	११.१२.२०	२१०२/२०२०	१,६४,६४४/-	२६.०२.२१
	Mr. Ramkrishna Panda	३				
	Mr. Prakash Shah	४				
	Mr. Ramesh M. Darvesh					
	Mr. Satendranath S. Tiwari	२				
३	Mr. Sureshkumar R. Singh	३	११.१२.२०	२१०४/२०२०	१,८१,१२०/-	२६.०२.२१
	M/s. Sai Enterprises Prop - Mr. Sandeep Jaiswal	४				
	Mr. Salim Sayed					
	Mr. Abdul G. Khan	२				
४	Mr. Farooq A. Shaikh	३	११.१२.२०	२१०६/२०२०	१,८६,१०४/-	२६.०२.२१
	Mr. Rangappa Gowda Prop. of M/s Jaylakhmi Auto Consultant	४				

ही नोटीस आज दिनांक ०५.०२.२०२१ रोजी माझी सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

सही/- श्री. सुनिल बनसोडे  
उपनिबंधक, सहकारी संस्था  
मुंबई (परसेवा) दिव्यनिसिपल को-ऑप बँक लि., मुंबई

ही नोटीस आज दिनांक ०५.०२.२०२१ रोजी माझी सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

सही/- श्री. सुनिल बनसोडे  
उपनिबंधक, सहकारी संस्था  
मुंबई (परसेवा) दिव्यनिसिपल को-ऑप बँक लि., मुंबई



TUESDAY, FEBRUARY 9, 2021

16

**ACI INFOCOM LIMITED**

CIN-L72200MH1982PLC175476

121, V. Mall, Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101

Email: compliance@acirealty.co.in

**Extract of Unaudited Financial Results for the 3rd quarter ended  
December 31, 2020** (Rs. in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Nine months ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter ended 31.12.2019 (Unaudited)
1	Total Income from Operations	11.77	37.81	12.57
2	Net Profit / (Loss) for the period before Tax	2.29	(0.14)	7.93
3	Net Profit / (Loss) for the period after Tax	2.29	(0.14)	7.93
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.29	(0.14)	7.93
5	Equity Share Capital	1,104.91	1,104.91	1,104.91
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	544.32	544.32	546.87
7	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	0.01	0.01	0.00
8	2. Diluted	0.01	0.01	0.00

**NOTE:**

- The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The above text unaudited financial result has been duly approved by the Board of Directors Meeting held on 8th February, 2021.
- The company operates mainly one segment, accordingly there are no separate reportable segment as per Ind AS-108- Operating Segment.
- Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.
- The outbreak of Covid-19 pandemic across the globe and in India has contributed to a significant decline and volatility in the global and Indian market and slowdown in economic activities. Since company has mainly engaged to Provide Basic necessary items hence there is least impact of covid-19 pandemic.
- Income Tax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year.
- Investors can view the Financial Results of the Company at the Company's website [www.acirealty.co.in](http://www.acirealty.co.in) or at the websites of BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)).
- Fair valuation of Investments are done by the Managements of the company according to latest audited Financial Statements.

For ACI INFOCOM LIMITED

Sd/-

KUSHAL CHAND JAIN

Director

DIN: 03545081

Place : Mumbai

Date : 8th February 2021

**Notice - Cun**

**Addendum to the Scheme Informatio  
(KIM) of various scl**

**Change in Risk-o-meter of various scher**

Pursuant to provisions of SEBI Circular  
2020, investors are requested to note follow

Sr. No.	Name of the Scheme	Exi
1.	IDFC Regular Savings Fund	 LOW Invest the Mc
2.	IDFC Dynamic Equity Fund	 LOW Invest the

All the other features, terms and condition  
the Scheme Information Document (SID).  
read with the addenda issued from time to t

**This addendum forms an integral part  
the addenda.**

Place : Mumbai

Date : February 08, 2021

**MUTUAL FUND INVESTMENTS ARE  
RELATED DOCUMENTS CAREFUL**

